

2511541

सूची क्र.2

दुय्यम निबंधक : सह दु.नि. उल्हासनगर 4

03-11-2023

दस्त क्रमांक : 2511/2023

Note:-Generated Through eSearch
Module,For original report please contact
concern SRO office.

नोंदणी :

Regn:63m

गावाचे नाव : कात्रप

(1)विलेखाचा प्रकार	करारनामा
(2)मोबदला	2392000
(3) बाजारभाव(भाडेपट्ट्याच्या बाबतितपट्टाकार आकारणी देतो की पट्टेदार ते नमुद करावे)	1171000
(4) भू-मापन,पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्यास)	1) पालिकेचे नाव:कुळगांव-बदलापूरइतर वर्णन .; इतर माहिती: मौजे कात्रप,तालुका अंबरनाथ,जिल्हा ठाणे,येथील सर्व्हे नं. 30,हिस्सा नं. 1/8,प्लॉट नं. 4,क्षेत्र 585 चौ. मी.,यावरील ओम गणेश कृपा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.,मधील तळ मजला,दुकान क्र. 3,दुकानाचे क्षेत्र 16.53 चौ. मी. कारपेट.((Survey Number : 30 ;))
(5) क्षेत्रफळ	16.53 चौ.मीटर
(6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.	
(7) दस्तऐवज करून देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.	1): नाव:-मे. विनीत इन्फ्रा प्रोप्रायटरी संस्था तर्फे प्रोप्रायटर विनीत दत्तात्रय ठाणेकर वय:-32 पत्ता:-प्लॉट नं. -, माळा नं. -, इमारतीचे नाव: 003, योगेश्वर अपार्टमेंट, तलाठी ऑफिसजवळ, कुळगांव, बदलापूर पुर्व, ता. अंबरनाथ, जि. ठाणे. , ब्लॉक नं. -, रोड नं. -, महाराष्ट्र, ठाणे. पिन कोड:-421503 पॅन नं:-AKCPT8460D
(8)दस्तऐवज करून घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता	1): नाव:-श्रध्दा तानाजी निकम वय:-36; पत्ता:-प्लॉट नं. -, माळा नं. -, इमारतीचे नाव: सदनिका क्र. 7, विजय अपार्टमेंट, नवघर रोड-1, मुलुंड पुर्व, मुंबई. , ब्लॉक नं. -, रोड नं. -, महाराष्ट्र, मुंबई. पिन कोड:-400081 पॅन नं:-AJZPN3241J
(9) दस्तऐवज करून दिल्याचा दिनांक	28/02/2023
(10)दस्त नोंदणी केल्याचा दिनांक	01/03/2023
(11)अनुक्रमांक,खंड व पृष्ठ	2511/2023
(12)बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क	143600
(13)बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क	23920
(14)शेरा	
मुल्यांकनासाठी विचारात घेतलेला तपशील:-:	
मुद्रांक शुल्क आकारताना निवडलेला अनुच्छेद :- :	(ii) within the limits of any Municipal Council, Nagarpanchayat or Cantonment Area annexed to it, or any rural area within the limits of the Mumbai Metropolitan Region Development Authority or any other Urban area not mentioned in sub clause (i), or the Influence Areas as per the Annual Statement of Rates published under the Maharashtra Stamp (Determination of True Market Value of Property) Rules, 1995.